

खरेदी खत, बक्षिसपत्र, बाँरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

उल्हासनगर महानगरपालिका


आ.जा.क्र. उमपा/करवि यु.५/१७०/२०२३
दिनांक २४/०७/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने करआकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 37B0006817400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. रविंदर गुरलदास भोजवानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ५४३ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.


श्री/श्रीम. लक्ष्मी प्रकाश गजभिये रा- विनस अपार्टमेंट, ओ.टी. सेक्शन, ४ था मजला, फ्लॅट नं. ४०५ उल्हासनगर-३ यांनी दिनांक २४/०७/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००१२८६२) सादर केलेल्या अर्जांन्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. लक्ष्मी प्रकाश गजभिये अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. रविंद्र गुरलदास भोजवानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. लक्ष्मी प्रकाश गजभिये (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. ०८/३२५/२३ दिनांक: १५/०७/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ०८/३२९/२३ दिनांक: १५/०७/२०२३)
- ४) दिनांक २२/०७/२०२३ रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस


(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 37B0006817400 करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. लक्ष्मी प्रकाश गजभिये अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(नारायण कुड्या)

कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	135410
Date	27/07/2023
Sign	J

(मनोज गोकलानी)

उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद कर्मचंदानी)

कर निर्धारक व संकलक

कप निरीक्षक यांच्या अहवालाबुद्दार् प्रमाणित



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/170/2023
 Token No. 41202300012862

Date- 27/07/2023
 Sr. No. 37/2106

To,
SMT. LAXMI PRAKASH GAJBHIYE
 Veenus Apt. O.T. Sec. 4th Floor, Floor, Flat No. 405
 Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 37/2106 Of Mpl Assessments Register
 Ref:- Your Notice Dated: 24/07/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Ravinder Guraldas Bhojwani** Under Ward No. 37 Property No. 37BO006817400 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No:08/329/23	Dt: 15/07/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Town Darshan	No: -----	Dt: 22/07/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No:08/325/23	Dt: 15/07/2023

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation
[Signature]